

CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

Regd. Off.: Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400 013
Tel.: +91-22-6724 8484 Fax: +91-22-6772 8408 CIN: L21010MH1960PLC011764
E-mail: citadel@marathonrealty.com Website: www.citadelrealty.in

May 03, 2021

The BSE Limited Dept. of Corporate Services, P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001. Scrip Code: 502445

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement of Extracts of Audited financial results (Standalone & Consolidated) for the fourth quarter and year ended on March 31, 2021.

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of Newspaper cuttings of the Extracts of Audited financial results (Standalone & Consolidated) for the fourth quarter and year ended on March 31, 2021; as approved by the Board of Directors of the Company in its meeting held on May 03, 2021 published in "Business Standard" (English Newspaper) and "Mumbai Lakshadeep" (Marathi Newspaper), on May 04, 2021.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For Citadel Realty and Developers Limited

Anuja Dube

Company Secretary & Compliance Officer

Encl. As Above

Indian Bank ALLAHABAD 🛕 इलाहाबाद

ast Mumbai-400069 • Tel. No. : 022-26844528 • Email ID : andhereast@indianbank.co. **DEMAND NOTICE** Notice under Sec. 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002

Thane-401 101.

Mr. Popatlal H. Kavediya

8 Mr. Ashish P. Kavediya

(Guarantor & Mortgager)

(Guarantor & Mortgager)

Address :- A-301, Nageshwar Parl

Devchand Nagar, 60 Ft. Road, Near Nako

Hospital, Bhayandar West, Thane-401 101

Address :- A-301, Nageshwar Park Devchand Nagar, 60 Ft. Road, Near Nakod

ANDHERI EAST BRANCH : 1st floor Dharam Krupa Building, Old Nagardas Road, Andheri

1 M/s. Tarun Polymers (Partners: - Mr. Lemon F. Jain and Mr. Chandrakant F. Jain) Address: - Office No. 101/B, 1st Floor, Jay Hamirmal Complex, Opp. Cambridge Shop, Bhayandar West, Thane-401 101.	
3 Mr. Chandrakant Futermal Jain	4 Mrs. Champaben F. Jain
Partner & Guarantor & Mortgager :-	(Guarantor & Mortgager)

Address: - 304. Prasad Tower 60 Feet Road, Bhayandar West hane-401 101. Mrs. Champaben F. Jain (Guarantor & Mortgager) M/s. Tarun Polymers Address: - 304, Prasad Tower, 60 Ft. Road Address :- 304, Prasad Towe 60 Feet Road, Bhayandar West,

Bhayandar West, Thane-401 101. Mrs. Nayana Chandrakant Jain (Guarantor & Mortgager) 60 Feet Road, Bhavandar West. Thane-401 101.

Mrs. Kamlahen P. Kavediya (Guarantor & Mortgager) Address :- A-301, Nageshwar Park, Devchand Nagar, 60 Ft. Road, Near Nakoda Hospital,

Sub. : Your Loan Account/s : M/s. Tarun Polymers (A/c. No. 50263016134) with Indian Bank (Earliest Allahabad Bank), Andheri (East) Branch.

The first of you is an partnership firm. The 2nd to 3rd are partner(s) now or at all material time The **2nd to 8th are guarantors** to the loan accounts availed by the first of you. The **1st to 8th of** you are the mortgagor(s) having offered their assets as security to the loan accounts availed by the

At the request of the first of you, in the course of banking business, the following facilities wer anctioned and were availed by first of you. (If there has been any subsequent enhancement newal / additional loans, the details of the same may also be incorporated specifically)

Nature of Facility :-						
Nature of Facility	Limit (₹ in Lakh)	Date of Sanction				
Cash Credit CC(MSME SECURE)	₹ 550.00 Lakhs	07.12.2017				
The first of you have executed the following documents for each of the said facilities :						

Nature of Facility	Nature of Document
1. Cash Cedit	Acknowledgement of Sanction Letter. Demand Pronote of ₹ 5.50 Cr. Hypothecation Agreement - ADV 30 Guarantee Agreement - Adv. 42 Agreement of Guarantee dated 07.02.2011 executed by Mr. Lemon Futermal Jain, Mr. Chandrakant Futermal Jain, Mrs. Champaben F. Jain, Mrs. Nayana Chandrakant Jain, Mr. Popatlal H. Kavediya Mrs. Kamlaben P. Kavediya, Mr. Ashish P. Kavediya. Registered Mortgage Deed Equitable Mortgage - Annex-7
The renewees	of the eferencial leave is personally guaranteed by Cocond of you by executing a

greement of guarantee dated 07.02.2018 for CC (MSME SECURE) Despite repeated requests calling upon you to pay the amounts together with interest: all of you an

each of you who are jointly and severally liable have failed and committed default in repaying the amoundue. The loan account has been classified as Non Performing Asset since 28.09.2020 in accordance vith directions / guidelines relating to asset classifications issued by Reserve Bank of India.

** The O/s, dues payable by you as on 31.03.2021 amounts to ₹ 5,90,67,061.95 (Rs. Five Crore Ninety Lakhs Sixty Seven Thousand Sixty One & Paise Ninety Five Only) & the said amt. arries further lath at the agreed rate from 01.04.2021 till date of repayment & other expenses. The term borrower under the Securitization and Reconstruction of Financial Assets are inforcement of Security Interest Act 2002 means any person who has been granted financia substance by Bank or who has given any guarantee or created any mortgage / created charge as security for the said financial assistance granted by the Bank.

Therefore, all of you and each of you are hereby called upon to pay the amount due as on date viz : ₹ 5,90,67,061.95 (Rs. Five Crore Ninety Lakhs Sixty Seven Thousand Sixty One & Paise Ninety Five Only) together with interest from this date till date of payment within **60 days** from the date of this notice issued under Sec.13 (2) failing which Bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said Act If you fail to discharge your liabilities in full within **60 days** from the date of this notice, Bank shall be exercising its enforcement rights under Sec. 13 (4) of the Act as against the secured assets iven in the schedule hereunder.

n the expiry of 60 days from the date of this notice and on your failure to comply with th emand. Bank shall take necessary steps to take possession for exercising its rights under the Act Please note that as per the provisions of Sec. 13 (13) of the Act no transfer of the secured assets (given in the schedule hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made after the date of this notice without the prior written consent of the bank

eedless to mention that this Notice is addressed to you without prejudice to any other rem vailable to the Bank.

Please note that the Bank reserves its right to call upon you to repay the liabilities that may urise under the outstanding bills discounted, Bank guarantees and letters of credit issued and established on your behalf as well as other contingent liabilities. We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the Rules frame

nere under which deals with your rights of redemption over the securities' The Undersigned is a duly Authorised Officer of the Bank to issue this Notice and exercise power under Section 13 aforesaid.

SCHEDULE

he specific details of the assets in which security interest is created are enumerated hereun Mortgaged assets:- (Collateral Security) Registered mortgage of S. No. 380/1 (12), Modern Industrial Estate, Kachigam, Damar

(UT) - 396210 in the name of M/s Tarun Polymers. ·Boundaries:- · North: Mehta Molding company; · South: Internal Road; · East: Plast

Company: • West : Saw Mill. Registered Mortgage of Flat No. 304, 3rd Floor, Prasad CHS., 60 Ft. Road, Near Jain Mandii Bhayandar West, Thane-401 101 in the name of **Mrs. Champaben F. Jain**. ► Boundaries:- - East : Internal Road; - West : Sona Apartment; - North : Tirth Tow

South : Vardhaman Sankar Dham Building. Registered Mortgage of Flat No. 502. 5th Floor, New Chinmay Tower CHS., 90 Ft. Road Padmavati Complex, Bhayandar West, Thane-401 101 in the name of Mr. Chandrakant Jain and Mrs. Navana C Jain.

► Boundaries:- • North: Internal Road & Bunglows; • South: Bus Depot; • East: Omka

Enclave Building; • West : Ritu Tower.

Equitable Mortgage of Flat No. 10 D, C-Wing, Parmanand Nagar, Devchand Nagar, Bhayandar West, Thane-401 101 in the name of Mr. Popatlal H. Kavedia, Kamlaben P. edia & Ashish P Kavedia.

► <u>Boundaries:</u> • North : Open Plot; • South : Shambhu Sadan Building; • East : Jair Apartment; • West : Permanand Buildings. Equitable Mortgage of Office No. 101/B. 1st Flr., Jay Hamirmal Complex, Opp. Cambridge Shor

Bhayandar (W), Thane-401 101 in the name of Mr. Chandrakant F. Jain & Lemon F. Jain. ▶ Boundaries: - - East : Bambori Bhayan Building: - West : Bhayander Station Boad: - North : Sree Rama BBhya Building: • South : Maharana Pratap Road. The description shall be so exhaustive that it will be easy for anybody to identify and locate the property)

hypothecated assets.:- (Primary Security) Hypothecation of Stocks and Book debt and other current Assets at S. No. 380/1(12), Mode Industrial Estate, Kachigam, Daman (UT)-396 210.

Mr. Shashi Ranjan Giri Date : 09.04.2021 Place: Andheri (East), Mumbai Authorised Officer & AGM, For Indian Bank **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the following Share Certificates for 20 Equity Shares of Rs.100 (Rupees ten only) each with Folio No. S0048744 of Housing Development Finance Corporation Limited, having its registered office at Ramon House, H T Parekh Marg, 169 Backbay Reclamation, Churchgate, Mumbai, Maharashtra, 400020 registered in the name of SAVITA CHHIBBER have been lost. SAVITA HARSHKUMAR CHHIBBER has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within in 15 days of the

Folio	Certificate No.	Dist. From	Dist. To	No. of Shares
	269043	3560421	3560430	10
S0048744	704469	5966990	5966994	5
	1014301	8329490	8329494	5

SAVITA HARSHKUMAR CHHIBBER



Maharashtra Gramin Bank, a Regional Rural Bank Sponsored by Bank of Maharashtra invites sealed tenders from 04th May 2021 for SUPPLY, INSTALLATION, COMMISSIONING, TRAINING AND MAINTENANCE OF CLOSED CIRCUIT TELEVISION SYSTEMS (CCTV)" for various branches The last date for submission of tenders is 31st May 2021. For further details, visit our website www.mahagramin.in Tender section. Sd/-Date: 04/05/2021

Chief General Manager Maharashtra Gramin Bank

Place: Aurangabad

Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorized to Register) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Register at Mumbai that M/s. Rajshree Construction Consortium, a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a Company Limited by shares.

1. The principal objects of the company are as follows:
To carry the business of A). All types of Civil work, Interior Work, B). General Merchandisers, Building Materials supplier or any other business activity.

2. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company

2. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed compan 2. A copy of the draft memorrandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 5hop No.1, Sairama Building, Plot - 3A, Sector - 2, Neai Cafe Coffee Day, Kharghar, Navi Mumbai - 410210

3. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC) Indian Institute of Corporate affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), Pin Code- 122050 within twenty one days from the date of publications of this potice, with a converted the company at its registered office.

publication of this notice, with a copy to the company at its registered office Dated this 04th day of May 2021

lame(s) of Applicant . Supriva Mandar Maske Raiesh M Neman

Date: 4/5/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following Share Certificates for 225 Equity Shares of Rs.10/-Rupees ten only) each with Folio No. 031441773 of Reliance Industries Limited, having its egistered office at Maker Chambers IV 3rd Floor 222 Nariman Point Mumbai Maharashtra- 400021 registered in the name of Gladys Yesurathnam Middy and Yesurathnam Venkiah Middy have been lost. Gladys Middy Rhodes and Middy Yesurathnam have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within in 15 days of the publication of this notice

Folio	Certificate No.	Dist. From	Dist. To	No. of Shares	Face Value
31441773	53662046	1256951935	1256951984	50	10
31441773	53662047	1256951985	1256952009	25	10
31441773	62506000	2211019145	2211019294	150	10
Place : Mumba	i				

FOLIO

S0002533

S0003527

S0006578

R0002035

Holder(s).

PLACE: MUMBAI

Date: 4/5/2021

ZF STEERING GEAR

(INDIA) LIMITED

Regd. Off.: Gat No. 1242/44, Village Vadu Budruk, Tal. Shirur, Dist. Pune- 412 216

CIN: L29130PN1981PLC023734

Email Id : enquiry@zfindia.com Website : www.zfindia.com

Tel: 02137-305100, Fax: 02137-305302

NOTICE

NOTICE is hereby given pursuant

to Regulation 29 read with

Regulation 47 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure

Requirements) Regulations,

2015 that a meeting of the Board

of Directors of the Company is

scheduled to be held on Saturday,

May 15, 2021 inter alia, to

consider and approve the Audited

Financial Results of the Company

for the quarter and financial year

For **ZF Steering Gear**

(India) Ltd.

Satish Mehta

Company Secretary

ended on March 31, 2021

May 3, 2021

Gladys Middy Rhodes Middy Yesurathnam

Has/have Been Lost By The Registered Holder(s)

1) SHUBRA LEKHRAJ ASWANI

JANAK LEKHRAJ ASWANI

Ó RENUKA LEKHRAJ ASWANI

1) SEEMA LEKHRAJ ASWANI

) RENUKA LEKHRAJ ASWANI

1) SNEHA RAM LALA (Deceased

1) RENUKA LEKHRAJ ASWANI

) ŠEEMA LEKHRAJ ASWANI

NAME OF THE

(Deceased)

(Deceased)

(Deceased)

(Deceased)

(Deceased)

HOLDER(S)

PUBLIC NOTICE

Building, A - Subhash Road, Praanjape B-Scheme, Vile Parle (East), Mumbai 400057. Registered In The Name(s) Of The Following Shareholder(s)

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This Is To Inform The General Public That Following Share Certificate(s) Of TD CEMENTATION INDIA LTD. Having Its Registered Office National Plastic

NOS

200888

200889

200890

200887

The Public Are Hereby Cautioned Against Purchasing Or Dealing In Any Nay With The Above Referred Share Certificate(s).

Any Person(s) Has/have Any Claim In Respect Of The Said Share Certificate(s) Should Lodge Such Claim With The Company Or It's Registrar

And Transfer Agents Karvy Computer Share Pvt Ltd, Plot No. 17 To 24, Vithal Rao Nagar, Madhapur, Hyderabad-500081, Within 15 Days Of Publication Of This Notice. After Which No Claim Will Be Entertained And The Company

May Proceed To Issue Duplicate Share Certificate(s) To The Registered

🕝 GRANULES Granules India Limited

Regd. Off: 2nd Floor, 3nd Block, My Home Hub, Madhapur, Hyderabad - 500 081 (TS) Phone: +91-40-30660000 Fax: +91-40-23115145 URL: www.granulesindia.com E-mail: investorrelations@granulesindia.com CIN: L24110TG1991PI C012471

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, notice is hereby given that the meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, the 11th May 2021 at 10.00 A.M at the Registered Office of the Company situated at 2nd Floor, 3rd Block, My Home Hub, Madhapur, Hyderabad (TS) inter-alia, to consider and approve the Audited Financial Results of the Company for the fourth quarter and financial year ended on 31st March 2021 and the recommendation of final dividend for the FY 2020-21, if any

For Granules India Limited

Place: Hyderabad Date: 03.05.2021

(Chaitanya Tummala) Company Secretary

NOTICE

Pursuant to Regulations 29 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, May 14, 2021, inter-alia, to consider and approve the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and audited annual financial results (standalone and consolidated) for the year ended March 31, 2021 and to consider & recommend the dividend on equity shares of the Company, if any.

The above details can be accessed on the Company's website at www.skf.com/in and on the Stock Exchange website of NSE at www.nseindia.com and BSE www.bseindia.com

Date: May 3, 2021

CERTIFICATE DISTINCTIVE

NOS

730831-731130

731131-731280

731281-731830

730431-730830

SHURRA LEKHRAJ ASWANI

Sd/

SKF India Limited Ranian Kumar **Company Secretary**

SKF India Limited Mahatma Gandhi Memorial Building, Netaji Subhash Road, Charni Road, Mumbai 400 002 Tel: +91 22 22857777 Fax: +91 22 22819074 CIN L29130MH1961PLC011980

NO OF

SHARES

300

150

550

400

E-mail: investors@skf.com Website: www.skf.com/in

SKF

PPAP AUTOMOTIVE LIMITED

CIN: L74899DL1995PLC073281

Regd. Off.: 54, Okhla Industrial Estate, Phase-Ill, New Delhi-110020 Corporate Off.: B-206A, Sector-81, Phase-II, Noida-201305 (U.P.)

Tel: +91-120-2462552 / 53; Fax: +91-120-2461371 Website: www.ppapco.in; E-mail ID: investorservice@ppapco.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 10th May, 2021, inter alia, to consider and approve the Audited Financial Results of the Company for the year ended, 31st March, 2021 and to consider recommendation of final dividend, if any

The said information is also available on the Company's website at www.ppapco.in and on the websites of Stock Exchanges at www.bseindia.com

Place: Noida Sonia Bhandar Company Secretary Date: 03.05.2021

PUBLIC NOTICE

Notice is Hereby Given That (1) Mr. Bhanu Manjunath Narayan ("Owner") and (2) Mrs. Jyoti Bhanu Manjunath (in her capacity as the "Member" by way of omination)(Unless referred to individually Owner and Member shall hereinafte collectively be referred to as the "Sellers") have agreed to sell and transfer the Flat and hares (hereinafter collectively referred to as "the said Premises") more particular escribed in the Schedule hereunder written to my client M/s Space 7 Realty Privat imited vide an Agreement for Sale Dated 12th February 2021.

riginally Mr. K. M. Narayana was the owner of the said Premises and he died intesta n 21st October 1995 leaving behind him Mrs. Jayalaxmi Narayana (Wife), Mrs Chandrika Ashok Kashyap nee Mrs. Chandrika Narayan (married Daughter) and Mr. Bhanu Manjunath Narayan (Son) as his only heirs and legal representatives as per lav overned by him. As per the Nomination made by the said Mr. K.M. Narayana, the Society transferred the said Premises to Mrs. Jayalaxmi Narayana.

The said Mrs. Jayalaxmi Narayana died intestate on 11th November, 2018 leavin behind her Mrs. Chandrika Ashok Kashyap nee Mrs. Chandrika Narayan (marrie Daughter), and Mr. Bhanu Manjunath Narayan (Son) as her only heirs and legal epresentatives as per law governed by her. As per Nomination made by said Mrs avalaxmi Naravana the Society transferred Shares in the favour of his daughter in lay frs. Jyoti Bhanu Manjunath (being Member herein).

/ide Deed of Release dated 12th February 2021, the said Mrs. Chandrika Ashol ashyap nee Mrs. Chandrika Narayan, with confirmation of the Mrs. Jyoti Bhanu Manjunath (Member herein) released, abandoned and renounced her 50% undivided share, right, title and interest in the said Premises in favour of her brother Mr. Bhanc Manjunath Narayan (being Owner herein).

ence Mr. Bhanu Manjunath Narayan (being Owner herein) became the sole a bsolute owner of the said Premises.

Any person/ party, judicial, quasi judicial authority, financial institution, bank having any nd of objection/ claim otherwise of whatsoever nature in respect of the said Premises any part thereof and/or any other kind of claim of whatsoever nature in respect thereof b way of sale, exchange, mortgage, charge, gift, inheritance, possession, lease, lien of otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below together with certified true copy of supporting documents ithin 14 (fourteen)days from the date of Publication of this notice, failing which any such laim in shall be deemed to have been waived and/or abandoned and thereafter n complaint/objection shall be entertained and the same shall be null and void and the ansaction between the Sellers and my client in respect of the said Premises will b ompleted.

THE SCHEDULE HEREIN ABOVE REFERRED TO:

Flat bearing No.103, 1st Floor, admeasuring 633.50 sq. ft. carpet area, in Sarita Cooperative Housing Society Limited, situated at Cross Road No.5, I. C. Colony, Borival (West), Mumbai- 400103 constructed on land bearing C.T.S. No. 1165, Survey no.110 8 112, Hissa No.32 of Revenue Village Eksar, Taluka Borivali AND 5 (five) fully paid-up hares of the face value of Rs. 50/- (Rupees Fifty only) each, of the aggregate value of Rs. 250/- (Rupees Two Hundred and Fifty only) bearing distinctive Nos. 26 to 30 (both nclusive) bearing Share Certificate No. 6 of Sarita Co-operative Housing Society Limited Krishna Tanna Associate Proprietor Advocate and Solicitor (England and Wales

106, Vireshwar Chambers, Opp. Suncity Cinema, Vile Parle (E), Mumbai- 400057

CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

CIN:L21010MH1960PLC011764

31ST MARCH, 2021

Regd.Office: Marathon Futurex, N.M. Joshi Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013. EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED

(₹. in lacs - Except Equity share data) Standalone Consolidated Quarte Quarter Year **Particulars** Year Year Year ended ended ended ended 2021 2021 2020 2021 2020 2020 Audited Total revenue from operations 56.2 49.87 224.84 204.97 224.84 204.97 2 Other Income Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional items) 8.63 8.38 48.43 32.02 48.43 32.02 Net Profit/(Loss) for the period before tax 8.63 8.38 48.43 32.02 48.43 32.02 (after Exceptional items) Net Profit/(Loss) for the period after tax 9.47 (after Exceptional items) 5.56 34.01 29.42 34.01 29.42 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax and Other Comprehensive Income including share of profit from partnership firm(after tax)] 5.56 9.47 48.03 53.34 55.22

Note:

7 Equity Share Capital

a) Basic EPSb) Diluted EPS

Earning Per Share (of Rs.10/-each)

The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on May 03, 2021.

789.22

0.07

0.07

789.22

0.12

0.12

NOTICE-SRM-8

789.22

0.61

0.61

789.22

0.68

0.68

The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter and year ended March 31, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021 are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and the Company's website, www.citadelrealtv.in. The figures for the quarter ended 31st March 2021 are the balancing figures between audited figures in respect of the full financial

year and the published year to date reviewed figures up to the end of the third quarter ended 31st December 2020.

For CITADEL REALTY AND DEVELOPERS LIMITED

Place : Mumbai Date : May 03, 2021

S. Ramamurth Director and Chief executive officer (DIN:- 00135602)

35.07

789.22

0.44

0.44

789.22

0.70 0.70

कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, हजारीबाग

शुद्धि पत्र

इस कार्यालय के द्वारा आमंत्रित ई-अल्पकालीन निविदा सूचना संख्या-RDD/SD/HZB/01/2020-21 पी0आर0 संख्या 245685 (Rural Development) 21-22*D में प्रकाशित निविदा की तिथियों में अपरिहार्य कारणवश निम्नप्रकार से संशोधन किया

क्र0		
2	वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि	18.05.2021
3	ई–निविदा प्राप्ति की तिथि एवं समय	दिनांक 18.05.2021 से दिनांक 25.05.2021 अपराह्न 5:00 बजे तक
4	ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, हजारीबाग / मुख्य अभियंता कार्यालय, ग्रामीण विकास विशेष प्रक्षेत्र, एफ0 एफ0 पी0 भवन, धुर्वा, राँची में निविदा शुल्क, अग्रधन की राशि एवं Affidavit जमा करने की तिथि एवं समय	27.05.2021 अपराह्न 05:00 बजे तक
6	निविदा खोलने की तिथि एवं समय	28.05.2021 अपराहृन 2:00 बजे
निविदा	की शेष शर्तें यथावत रहेंगी।	कार्यपालक अभियंता

PR 246187 Rural Development(21-22).D

ग्रामीण विकास विशेष प्रमंडल हजारीबाग



Regional Office (Mumbai Andheri, Office No 601/b, 6th Floor, "A" Wing, Kaledonia HDIL Compound, Opp. Vijay Nagar, Sahar Road, Andheri (east), Mumbai 400069 Phone - 022 - 26810319, 26810300 Sale Notice for Sale of immovable properties

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with roviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the constructive/ physical possession of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date mentioned below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned

Во	rower(s)& Gu	arantor(s). The Reserve Price and the Earr	nest Money Deposit are	also mentioned hereunder		
Sr. No	Dianon	a) Name of the borrower b) Name of the branch c) Description of property d)Name of the owner/s	(1) Reserve Price in rupee (2) Earnest money deposit(emd) in rupees	A) Mode of payment of EMD b) Extension of bid and bid incremental amount	Debt due contact person and mobile no.	Encumbrance possession: symbolic/physical
1	west	A) Yash Sunil Bagaria b) Vile Parle west c) flat no. 101, adm. Carpet area 650 sq. Ft., Suraj Rama heights chandanwadi thane w d) Yash Sunil Bagaria		The amount can be credited to a/c no 408101980050000 IFSC code-UBIN0540811 or through DD in favor of Union Bank of India, Vile Parlewestbranch b) Rs.1,00,000/-	2,21,10,553.02+ interest+ applicable charges.	not known/ physical
2	west	A) Yash Sunil Bagaria b) Vile parle west c) flat no. 104, adm. Carpet area 700 sq. Ft., Suraj Rama heights Chandanwadi thane w d) Yash Sunil Bagaria		The amount can be credited to a/c no 408101980050000 IFSC code - UBIN0540811 or through dd in favor of union bank of india, vile parle west branch b) Rs.1,00,000/	2,21,10,553.02+ interest+ applicable charges. Mr.	not known/ physical

Date and time of Auction: 18.05.2021 between 11.00 AM To 12.00 noon with unlimited extension of "10" minutes i.e the end time of e-auction will be extended by 10 Minutes each time if bid is made within the last 10 minutes before closure of auction

Date & Time of inspection of property for intending purchasers: 12.05.2021 (During 11 am to 2 PM)

Details of encumbrances over the property, as known to the Bank: Not Known to Bank. The refundable EMD 10% OF RESERVE PRICE shall be payable by interested bidders through NEFT/ RTGS/Funds Transfer on or before 17.05.2021 in account mentioned above in Colum UNION BANK OF INDIA above mentioned branch through IFSC Code mentioned above or by DD/Pay order favouris Union Bank of India, branch mentioned above.

Bids for taking part in the e-auction. Bidder may also visit the above mentioned service provider. The terms and conditions of sale shall be strictly as per the provisions of The Security Interest Rules (Enforcement) Rules, 2002, please refer to the link provid in https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp Note-: This may also be treated as notice u/r 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the borrower/s and guarantor/s of the below said loan about

Bidders are advised to visit the Bank's website unionbankofindia.co.in for detailed terms and conditions of e-auction sale and other details before submitting the

the holding of E-Auction Sale on the above mentioned date, if their outstanding dues are not repaid in full.

For Registration and Login and Bidding Rules visit https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp Date: 30/04/2021 Place: Mumbai

Authorised Officer, Union Bank of India MAHAGENCO Following Tenders are published on https://eprocurement.mahagenco.in EMD/Estimated Sr. E-Tender No. Subject No. Value 660MW/CIVIL/ Work of Hiring of Water tanker for sprinkler on various Rs.34700/-1 roads of Koradi, Khasara ash bund and 660MW plant Rs.3120000/-T-63/RFXarea to arrest fugitive emission at 3x660MW KTPS 18401 Koradi. (As and when required basis). 2 210MW/CIVIL/ Providing and applying water proofing treatment by Rs.42957/-APP (Atactic Polypropylene) to the terrace of buildings Rs 3945733 10/-T-64 /RFXat KTPS Colony Koradi. 18451 210MW/TM/ Work of Misc. Fabrication and repairs of old structure Rs. 5201.70/-3 and platforms at WTP, RWP house and Turbine house Rs.170170/-T-65 /RFXof KTPS, Stage-II on as and when required basis. 18424 Annual Work Contract for Pulverized Coal Mill Rs.18759.97/-210MW/WTP/ Sampling, Fineness, Analysis & Flue Gas Analysis. Rs.1525998.07/-T-66 /RFX-18395 Work of availing comprehensive technical services for Rs.114095/-660MW/CHP/ 5 hydraulic System at Coal Handling Plant 3x660 MW, Rs.11059500/-T-67 /RFX-Koradi TPS. 18397 Procurement of various Mechanical Links for actuators. 6 210MW/I&C/ Rs. 6860/-Rs.336000/-T-68 /RFX-17916 Rs. 22140.28/-210MW/WTP/ Annual contract for collection, reduction & final sample preparation of Bunkered coal, reject coal, bottom ash/ Rs.1864028.68/-T-69 /RFXfly ash samples at KTPS 210MW. 18460 Work contract for manpower assistance for Outdoor Rs. 80716.94/-210MW/OS/ plant operations for Unit-6 & 7,210MW KTPS, Koradi, Rs.7721695/-T-70/RFX-18520

VENDORS ARE REQUESTED TO REGISTER THEIR FIRMS FOR e-TENDERING. FOR MORE DETAILS LOG ON TO WEBSITE. https://eprocurement.mahagenco.in FOR ANY QUERIES CONTACT: EXECUTIVE ENGINEER (PURCHASE), KTPS, KORADI NAGPUR

MOBILE NO.: +91-8411958622, E-MAIL ID: eepurchasekoradi@mahagenco.in **CHIEF ENGINEER (O&M)** MAHAGENCO, KTPS, KORADI.

the said suit is subjudice & pending fo hearing before the court. Meanwhi my clients are appealing to public a arge that, public at large may please take note of the above & refrain from entering into any transaction in respect of the Said Property with any person. any person does so, shall do a ts/his/her own risk & if they do so tha my clients shall initiate appropriat action against them in court of law. Sd/-Adv. D. N. Walwaikar

Junior Division, Vasai challenging th aforesaid bogus conveyance deed

mtrs, of village Malonde, Taluka Vasa District Palghar together with Municipa House no. VV15/4507, VV15/4508 and VV15/4509, Ward No. 15 (now demolished) (as per present record standing thereon (hereinafter referre to as "Said Property" for brevity sake) i owned & possessed by my clier Lohana Mahajan Wadi, Vasai, PTR No. A-671 (Thane), a registered publi trust as absolute owner & name of trus is entered in Schedule -I in the records of Asst. Charity Commissioner, Than (Now Palghar). My client states tha inspite of the said fact & inspite of being ware about the same. Smt. Leen Ashok Thakkar & Atul Natwarla Rajani fraudulently representing themselves as owners of the Said Property, entered into a bogu registered deed of conveyance dated 31/12/2020 with **Mr. Shatrugnha A** Irkar, Mr. Prasad S. Irkar & Sachii Shedge. The bogus deed o conveyance does not confer any righ tile & interest over the purporte purchasers of the said property. M client has filed a civil suit bearing RCS No 133/2021 in the court of Civil Judge

PUBLIC NOTICE

ALL THAT land bearing CTS No. 1393 admeasuring 169.7 sq. mtrs., CTS No

1394 admeasuring 7.5 sq. mtrs., & CTS No. 1395 admeasuring 605.4 sq

A/1, Snehal Park CHSL, Ground Floor Next to Vasai Court, Vasai West, Ta Vasai, Dist Palghar. Mob: 9623367163/9226896045 Date: 04/05/2021 Place: Vasa

आदिवासी पाड्यातील

कामगारांना आणि रेल्वे

स्थानकात बुट पॉलिश

करणाऱ्यांना रेशन वाटप

माध्यमातून स्तुत्य उपक्रम

: आरएसपी युनिटचा

कल्याण, दि.३ :

१ मे महाराष्ट्र राज्य

दिन म्हणून साजरा

केला जातो. निमित्ताने

कोरोना दुसऱ्या लाटेत

लॉकडाऊनमुळे नाका

कामगार यांचे रोजगार

बंद झाले याची दखल

या संस्थेच्या वतीने

कल्याण आंबिवली

परिसरातील ३०० काम

गारांना आरएसपी युनिट

कमांडर मणिलाल शिंपी

यांच्या नेतृत्वाखाली,

कोट, जेसुस लाईट

ट्रस्टचे गौरव सचदेवा,

गिरीश तेजवानी यांच्या

हस्ते रेशन किट वाटप

करण्यात आले. त्याचप्रम

ाणे रेल्वे स्थानकावर बूट

पॉलिश करणाऱ्या काम

गारांना देखील रेशनचे

वाटप करण्यात आले. यात तांदूळ ५ , पीठ

एक किलो, तेल, चहा

, साखर एक किलो, दहा

पावडर, पोहे, साबण, असे

१७ किलो वजनाचे रेशन

किट तयार करून जेसूस

इज लाइफ ट्रस्टच्या म

अंबरनाथ मॅन्यूफॅक्चर

ाध्यमातून आणि कल्याण

असोसिएशनच्या माध्यम

ातून आरएसपी अधिकारी

शिक्षक युनिट गेल्या २२

मार्च २०२० च्या पहिल्या

लॉक डाऊन पासून या

ट्रस्ट मार्फत रोज गरीब

भोजन देखील दिले जात

कुर्ला विभागाच्या

महिला उप समादेशक

रेखा प्रभू यांच्या

सौजन्याने कुर्ला

विद्याविहार माटुंगा

या स्थानकावरील बूट

पॉलिश करणाऱ्या ४०

कामगारांना रेशन किट

वाटप करण्यात आले.

अधिकारी युनिटचे

अभिनंदन केले.

मुंबई, ३ मे, २०२१

हस्तांतरीत केले जातील.

या उपक्रमाबाबत स्टेशन मॅनेजर यांनी आरएसपी

Goorej

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेड

सीआयएन: एल२४२४६एमएच२०००पीएलसी१२९८०६

नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, गोदरेज वन, पिरोजशा नगर,

इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९.

फोन.:+९१-२२-२५१८८०१०/२०/३०, फॅक्स:२५१८८०४०

ई-मेल:investor.relations@godrejcp.com, वेबसाईट:www.godrejcp.com

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व

वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित)

विचारात घेणे व मान्यता देणा याकरिता दुकश्राव्य माध्यमाने मंगळवार, ११ मे,

२०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. मंडळ सभेची सूचना कंपनीच्या https://godrejcp.com/investors वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अनुह फार्मा लिमिटेड CIN: L24230MH1960PLC011586 नोंदणीकृत कार्यालय: ३-ए शिवसागर इस्टेट, उत्तर विंग, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

दूर.:+९१-२२-६६२२७५७५; फॅक्स:+९१-२२-६६२२७६००,

ई-मेल:anuh@sk1932.com, वेबसाईट:www.anuhapharma.com विषय: गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) गुढ खाते यामध्ये कंपनीचे समभागाचे दिनांक ७ सप्टेंबर, २०१६ पासून प्रभावी सहकार मंत्रालयाद्वारे सुचित गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षाण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ (नियम), सुधारितप्रमाणे सदर इतर प्रकरणांसह नियमानुसार ७ सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले किंवा भागधारकांद्वारे दावा न केलेल्या

लाभांशासंदर्भातील सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) गुढँ खात्यात कंपनीद्वारे

नियमात नमुद विविध आवश्यकतेनुसार आयईपीएफ गुढ खात्यात ज्यांचे शेअर्स हस्तांतर होण्यास पात्र आहेत अशा संबंधित भागधारकांना कंपनीने वैयक्तिक पत्र व्यवहार योग्य कारवाई करण्यासाठी सदर नियमाअंतर्गत

अशा भागधारकांचे संपुर्ण तपशील कंपनीच्या व आयईपीएफ गुढ खात्यात हस्तांतरणास देय शेअर्सचे तपशील

कंपनीच्या <u>www.anuhapharma.com</u> वेबसाईटवर अपलोड केलेले आहे. भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी आयईपीएफ गृढ खात्यात हस्तांतर होण्यास पात्र त्यांच्या शेअर्सचे व रोख न केलेल्या लाभांशाः

भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, दावा न केलेले लाभांश व शेअर्स हे अशा शेअर्सवरील प्राप्त सर्व लाभांशासह

आयईपीएफ प्राधिकरण/गुढ खात्यात हस्तांतर केलेले आहेत या सर्वावर नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून

जर कंपनीला संबंधित भागधारकांकडून दिनांक ०२ ऑगस्ट, २०२१ रोजी किंवा विस्तारीत अन्य तारखेपर्यंत

कोणताही पत्र व्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनीकडून नियमात प्रक्रियेनुसार देय तारखेला नियमात नमुद सर्व

यासदंर्भात भागधारकास काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी बिग शेअर

सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, १ला मजला, भारत टीन वर्क्स इमारत, वसंत ओयासिस समोर, मकवाना रोड,

मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९, दूर.:+९१-२२-६२६३८२००, फॅक्स:+९१-२२-६२६३८२९९, ई-

तपशील कंपनीच्या <u>http://www.anuhapharma.com/</u> वेबसाईटवर पडताळून पहावे.

आवश्यकतांची पुर्तता करून आयईपीएफ गुढ खात्यात शेअर्स हस्तांतरीत केले जातील

आयईपीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा दावा सांगता येईल.

मेल investor@bigshareonline.com वर कळवावे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेडकरिता

मुख्य वित्तीय अधिकारी व कंपनी सचिव

व्ही श्रीनिवासन

सूचना

आणि गरजू लोकांना

मनसेचे मोहने कल्याण

विभागीय अध्यक्ष राहुल

घेऊन जेसुस इज लाईफ

ट्रस्ट, कामा असोसिएशन

कामगार व खाजगी

स्थापना दिवस म्हण्न

महाराष्ट्र दिन व कामगार

सीआयएन: एल२१०१०एमएच१९६०पीएलसी०११७६४

नोंदणीकृत कार्यालयः मॅरेथॉन फ्युचेरेक्स, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात – उत्पन्न प्रतिभाग व्यतिरिक्त)

एकमेव संपलेले वर्ष तपशील 39.03.2029 39.03.2020 39.03.2029 39.03.2020 39.03.2029 39.03.2020 लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित लेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण महसूल ५६.२१ 88.८७ 228.68 208.90 228.68 208.90 इतर उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेष साधारण बाबपूर्व) ۷.६३ ۷.३८ 88.58 32.02 88.58 32.02 करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर) 32.02 ۷.٤3 ۷.३८ 88.58 88.58 32.02 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) 4.48 9.80 38.09 २९.४२ 38.09 २९.४२ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरि सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर आणि इतर सर्वंकष उत्पन्न ज्यामध्ये भागीदारी संस्थेती नफ्याचा हिस्सा समाविष्ट (करानंतर)) 8८.0३ 44.22 ७८९.२२ 0८९.२२ 0८९.२२ 0८९.२२ 0८९.२२ 0८९.२२ उत्पन्न प्रतिभाग (रू. 90/- प्रत्येकी)

वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३ मे, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर घेण्यात आले सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३९ मार्च, २०२९ रोजी सपंलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३९ मार्च, २०२९ रोजी सपंलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.citadelrealty.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

0.92

0.92

0.89

0.89

0.8.0

0.8.0

३१ मार्च, २०२१ रोजी सपंलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या वृतीय तिमाही अखेरीपर्यंतचे प्रकाशित वर्ष ते तारीख पुनर्विलोकीत आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत

> सिटाडेल रियाल्टी ॲण्ड डेव्हलपर्स लिमिटेडकरित सही/

0.88

0.88

0.00

0.00

एस. राममूर्त रांचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी

(डीआयएन:००१३५६०२)

POST OFFER PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS OF BHAGYANAGAR PROPERTIES LIMITED
Corporate Identification Number (CIN): L70102TG2006PLC050010 Regd. Office: 5" Floor, Surya Towers, Sardar Patel Road, Secunderabad, Telangana -500003
Tel: +91 40 27845119, Fax: +91 40 27818868; Email: cs@surana.com/ investorservices_bpl@surana.com/ Website: www.bhagyanagarproperties.com

This post offer public announcement dated May 03, 2021 ("Post Offer PA") is being issued by Mr. Narender Surana, Mr. Devendra Surana, Mrs. Surana Infocom Private Limited, M/s. Surana Telecom and Power Limited and M/s. Bhagyanagar Securities Private Limited (hereinafter collectively referred to as "Acquirers") to the public shareholders of Bhagyanagar Properties Limited ("Company") in respect of the proposed acquisition of 79,98,755 fully paid up equity shares of the Company having face value of Rs. 2/- each and consequent voluntary delisting of equity shares from BSE Limited (the "BSE") and the National Stock Exchange of India Limited (the "NSE") (collectively referred to as the "Stock Exchanges"), pursuant to Regulation 10 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 ("Delisting Regulations").

This Post Offer PA is in continuation of and should be read in conjunction with the public announcement dated April 12, 2021 and published on April 13, 2021 ("PA") and the letter of offer dated April 13, 2021 ("Letter of Offer"). Capitalized terms used in this Post Offer PA and not defined herein shall have the same meaning as ascribed to it in the PA and the Letter of Offer. The Public Shareholders holding Equity Shares were invited to submit Bids pursuant to the reverse book building process conducted through the Stock Exchange Mechanism made available by BSE during the bid period (April 23, 2021 to April 29, 2021), in accordance with

1. FAILURE OF THE DELISTING OFFER

- 1.1. The total number of Offer Shares validly tendered by the Public Shareholders in the Delisting Offer is 47,98,180 Offer Shares, which is less than the minimum number of Offer Shares (47,99,255) required to be accepted by the Acquirers in order for the Delisting Offer to be successful in terms of Regulation 17(1)(a) of the Delisting Regulations. Thus, the Delisting Offer is deemed to have failed in terms of Regulation 19(1) of the Delisting Regulations.
- 1.2. Accordingly, the Acquirers will not acquire any Equity Shares tendered by the Public Shareholders in the Delisting Offer and the Equity Shares of the Company will continue to remain listed on the Stock Exchanges. Further, no final application shall be made to the Stock Exchanges for delisting the Equity Shares in terms of Regulation 19(2)(b) of the Delisting Regulations.
- 1.3. All Equity Shares tendered in the Delisting Offer shall be returned to the respective Public Shareholders in accordance with Regulation 19(2)(a) of the Delisting Regulations.
- All other terms and conditions set forth in the PA and the Letter of Offer will remain unchanged

This Post Offer PA is issued by the Acquirers in terms of Regulation 18 of the Delisting Regulations and will be available on the website of the Company (www.bhagyanagarproperties.com) and also expected to be available on the website of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com). All queries may be directed to the Manager to the Offer and/or the

MANAGER TO THE OFFER akasam

CIN: U74140TG2000PTC035024 "akasam" 10-1-17/1/1, level 3 & 4, Fax No.: +91-40-2333 5511

Date: May 3, 2021

Masab Tank, Hyderabad- 500004, Telangana Tel No.: +91-40-6644 4999/55 Email: info@akasamconsulting.com Website: www.akasamconsulting.com

Contact Person: Ms. Durga Poornima, Manager SEBI Registration No.: INM000011658

REGISTRAR TO THE OFFER MAFINTECH

KFin Technologies Private Limited (formerly known as Karvy Fintech Private Limited) CIN: U72400TG2017PTC117649 Selenium Building, Tower B, Plot No- 31 & 32, Financial District. Nanakramguda, Hyderabad -500032, Telangana. Tel: +91 040-67162222 Toll Free: 1-800-3454-001 Fax: 040-23001153 Email: bpl.delistingoffer@kfintech.com Website: www.kfintech.com Investor grievance e-mail: einward.ris@kfintech.com Contact Person: Murali Krishna M. SEBI Registration No.: INR00000022

> For and on behalf of the Acquirers Sd/-

महाराष्ट्र शासन कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, बांधकाम विभाग, वरळी, मुंबई.

नविन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, वरळी दुग्धशाळा आवार, खान अब्दुल गफार खान रोड, वरळी सी-फेस, वरळी, मुंबई-४०० ०१८. E-mail - constworli.ee@mahapwd.com दुरध्वनी क्र.०२२-२४९४९०५४ फॅक्स - २४९३८४१३

ई-निविदा सुचना क्र.०२, सन २०२१-२२ (दुसऱ्यांदा)

कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, वरळी. नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, वरळी दुग्धशाळा आवार, ए.जी.खान रोड, वरळी, मुंबई-४०००१८ दूरध्वनी क्रमांक (०२२) २४९४९०५४ हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत मॉडयूलर फर्निचर व अंतर्गत सजावटकार यांचेकडून खालील कामांकरीता **ब-१ मधील ई-निविदा** प्रणालीव्दारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत.

अ. क्र.	कामाचे नाव	कामाची अंदाजीत किंमत	इसारा / बयाणा रक्कम	सुरक्षा अनामत रक्कम	नॉदणीकृत वर्ग	ई-निविदा संचाची किंमत (ना परतावा)	काम पूर्ण करण्याचा कालावयी
8	2	₹	8	4	Ę	9	٥
१	मुलुंड औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे अ) कॉन्फरन्स रुम ब) प्राचार्य केबीन आणि क) ग्रंथालय व ड) विविध विभागांतील अंतर्गत सजावट व फर्निचरचे काम करणे.	९६०३१९७ /-	96000/-	१९४०००/-	आय-३	१०००/-	३ महिने

ई-निविदेचे वेळापत्रक

अ.क्र.	टप्पा	पासून		पर्यंत	
		दिनांक	वेळ	दिनांक	वेळ
8	निविदा प्रसिध्दी दिनांक	०५/०५/२०२१	१०,००	०५/०५/२०२१	६.५५
2	निविदा डाऊनलोड करण्याचा कालावधी.	०५/०५/२०२१	१०,००	१२/०५/२०२१	१४.००
₹	निविदापुर्व बैठक (अधीक्षक अभियंता, मुंबई बांधकाम मंडळ, चेंबुर. नवीन प्रशासकीय इमारत, २ रा मजला, रेशनींग ऑफिस कंपाऊन्ड, रामकृष्ण चेंबुरकर मार्ग, चेंबुर, मुंबई-४०००७१ यांचे कार्यालयात)				
Х	निविदापूर्व बैठकीचे इतिवृत्त डॉउनलोड करणे				
4	सुपरहॅश जनरेशन आणि बिंड लॉक	०५/०५/२०२१	₹0,00	१२/०५/२०२१	१४.००
Ę	लखोटा क्र.१ उघडण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ (शक्य झाल्यास) कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, बांधकाम विभाग, वरळी, मुंबई. नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, वरळी दुग्धशाळा आवार, ए.जी. खान रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८.	\$8\0r\\ \$ 05\$	१४.०५	१४/०५/२०२१	ξ. 44
9	लखोटा क्र.२ उघडण्याचे ठिकाण, (वरील प्रमाणे) दिनांक व वेळ (शक्य झाल्यास)	१४/०५/२०२१	१४.०५	१४/०५/२०२१	६.५५

सर्व पात्र / इच्छुक निविदाकारांनी निविदापत्रक डाऊनलोड करण्यासाठी व निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ई निविदा प्रणालीच्या http://mahatenders.gov.in या Portal वर enrolled करणे आवश्यक आहे.

आरओसी-२०२१-२२/क्र.-५/सी३२४

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरित

सरीता लिलारामान

अ. मूळ ईपीएस

ठिकाण: मंबई

दिनांक: ०३ मे, २०२१

ब. सौमिकृत ईपीएस

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्र.: ए३५५८७

दास असोसिएटस्करिता

वकील उच्च न्यायालय

% of Equity Share Capital

100.00

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

CIN: L72100MH1995PLC084788

फॅक्स:+९१-२२-४२८३-९२३६, ई-मेल:cssl.investors@cybertech.com

तेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायस्मेंट्स) रेखुलेशन्स २०१५ च्या नियम २९, ३३ व नियम ४। नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे वितरीत मर्यादित पुनर्विलोकन प्रहवालासह ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षकिरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्का

एकत्रित व एकमेव) विचारात घेणे. मान्यता देणे व नोंद पटावर घेणे आणि वित्तीय वर्ष २०२०–२१ करि ाभाशाची शिफारस करणे याकरिता **ऑडिओ / व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत गुरुवार, १३ मे, २०२१ रोर्ज** पनीच्या संचालक मंडळाची समा होणार आहे.

यापुढे सदर तपशिल कंपनीच्या <u>https://www.cybertech.com/investor</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत

येथे सूचना देण्यात येत आहे की, स्थावर मालमत्ता अर्थात **फ्लॅट क्र.४,** २रा मजला, ई/डब्ल्यु विंग

चारकोप श्री रिद्धी सिद्धी कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.२७६, आरडीपी ४, सेक्टर ५

वारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ जी मुळत: सोसायटीद्वारे श्री. महेश हर्षदराय त्रिवेर्द

यांना दिनांक २०.०८.१९९३ रोजीचे सदनिका वाटप प्रमाणपत्रानुसार देण्यात आली होती आणि तेव्हापासून

थ्री. महेश हर्षदराय त्रिवेदी हे मालक आहेत आणि सदर खोली जागा यांच्याकडे वापर, वहिवाट व ताब

आहे. बोरिवली येथील उपनिबंधकांचे कार्यालयात शोध घेतल्यानंतर १९९१ ते २०२१ पर्यंत ३८

वर्षांसाठी, आम्हाला असे आढळुन आले की, १९९१ ते २०२१ पर्यंत कालावधीकरिता काही पृष्टे

म्हणून आम्ही सदर जाहीर सूचनेमार्फत निमंत्रित करीत आहोत की, जर कोणी व्यक्ती/एसआरओ/म्हाड

यांना विक्रीबाबत काही आक्षेप किंवा सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस

तारण, अधिभार, न्यास, ताबा, वारसाहक्क, भाडेपट्टा, मालकीहक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकार

कोणताही अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकत

यांचे कार्यालय-दास असोसिएटस्, २३/ए, २रा मजला, १०५, भारत हाऊस समोर, मुंबई

समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई–४०००२३ येथे आजच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथ

CHANDRASHEKHAR RAMASHREY GUPTA

NOTICE

This public Announcement (PA) is being issued by Mr. Chandrashekhar Ramashrey Gupt (hereinafter referred to as the "Acquirer") being the promoter of Sahil Tech (India) Limite ("Company,") on behalf of themselves and/or entities forming part of the promoters group of Company, in accordance with SEBI circular no. SEBI/HO/MRD/DSA/CIR/P/2016/110 date October 10, 2016, (hereinafter referred to as "SEBI Circular") for Exclusively listed companie of De-recognized/Non-operational/exited Stock Exchanges placed in the Dissemination Board ("DB"), proposed for removal of name of the company from the Dissemination Board of the Exchange by providing exit opportunity to public Shareholders of the Company, and itself on DTC Stock Exchange ("DTCFI") is deed May 24, 1996, OTCFI in the Company and itself was 24, 1996, OTCFI in the Company and itself was 24, 1996, OTCFI in the Company and itself was 24, 1996, OTCFI in the Company and itself was 24, 1996, OTCFI in the Company and itself was 24, 1996, OTCFI in the Company and itself was 24, 1996, OTCFI in the Company and itself was 24, 1996, OTCFI in the Company and itself was 24, 1996, OTCFI in the Company and itself was 24, 1996, OTCFI in the Company and itself was 24, 1996, OTCFI in the Company and itself was 24, 1996, OTCFI in the OTCFI in

The Company got listed on OTC Stock Exchange ("OTCEI") dated May 24, 1996. OTCEI ceased to be a functional Stock Exchange as the same has been de-recognized by SEBI vides order no. WTM/RKA/MRD/25/2015 dated March 31, 2015 as a result the Company is bein

order no. WTM/RKA/MRU)/25/2015 dated March 31, 2015 as a result the Company is bein placed at Dissemination board of National Stock Exchange ("NBSE"). Thereafter the Compan got listed at Calcutta Stock Exchange Limited ("CSE") dated December 26, 2014 and tradin approval dated June 2, 2015, pursuant to NSE circular No. NSE/CML/45399 dated August 19 2020 and as per SEBI directive has forwarded the Company after it become non-operational t the Dissemination Board of NSE.

The paid-up equity Share Capital of company as on March 31, 2021 is Rs. 90,01,000 compris of 9,00,100 equity shares of Rs. 10/- each.

ne acquirer in terms of applicable provision of SEBI Circular, expressed his intention to provic nexit opportunity to the public Shareholders of the Company and have submitted "Action Plan NSE on February 17, 2021 The Acquirer have appointed **J. Gupta & Co. ("Independe aluer"**) a Chartered Accountant, from the list of valuer empaneled as hosted on NSE Websi

o carry out valuation of equity share of the Company for the purpose of determining the exit pric f the equity shares of the Company. As per the valuation report dated April 24, 2021 submitte

by J. Gupta & Co., the fair value per equity share of face value Rs. 10/- each of the Compar

vorks out to Rs. 66 (Sixty Six only) per equity share. Based on the Valuation Report, the acquire low seeks to acquire 2,32,800 equity Shares at an exit price of Rs. 66/- (Sixty Six only) per shar

presenting 25.86% of the equity share capital of the Company from the public shareholder

the Company.

A Letter to the Shareholders along with the Consent form is being dispatched to all the publishareholders of the Company The Public Shareholders are requested to send their Consent Form along with other relevant documents (as specifically provided in the Letter of Offer to be dispatch to the Public Shareholders separately), clearly marking the Envelope "SAHIL TECI (INDIA) LIMITED-EXIT OFFER" either by Registered Post/Speed Post/Courier, at their own ris or by hand delivery to our Registered address at A-420 TTC INDL Area, MIDC Mahape, New Mumbai 400701, Tel: 022 27780722, Email: info@sahiltech.com.

A Letter of Offer along with Polication form will be dispatch to all public shareholders (even to

A Letter of Offer along with Application form will be dispatch to all public shareholders (even

those public shareholders who express their intention through Consent Form for not tendering their equity shares at the Exit offer / Decide to remain invested in the Company post removal from Dissemination Board. Letter of offer will contain the details regarding the process and terms & condition for tendering the equity shares of the Company in accordance with the below recording the information.

Date of closing offer : Monday, May 17, 2021
Public Equity Shareholders who are holding Equity Share in the Physical form and who wish to tender their respective Equity Shares in the offer please note that as per the proviso to Regulation 40(1) of the SEBI (LODR) Regulations (notified by the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) (Fourth Amendment) Regulations, 2018), effective from April 1, 2019, requests for effecting transfer of securities shall

not be processed unless the securities are held in the dematerialized form with a depository. The Public Shareholders who are holding Equity Shares in physical form and are desirous of tendering their Equity Shares in the Exit Offer can do so only after the Equity Shares retematerialized. Such Public Shareholders are advised to approach any DP to have their Equity

Shares dematerialized.
The Letter of Offer along with Application form that will be dispatch to the public Shareholders wi
also contain the payment details for the tendered equity shares by the Public Shareholders of the
Company. The payment will be made within fifteen (15) working days from the date of closure o
this offer by way of Pay order/Demand draft /RTGS/NEFT or any permitted electronic mode o
transfer. In case of Joint holders, payments will be made in the name of the first holder.

The Acquirer on behalf of themselves and/or forming part of promoter group are liable to acquir the shares of public shareholders who have not offer their shares under exit offer up to a period c

value.

The Acquirers shall certify to the satisfaction of NSE that appropriate procedure has bee ollowed for providing exit to public shareholders of the Company. Subsequently, NSE uposatisfaction shall remove the Company from the dissemination board.

For and on Behalf of the Promoter Grou

Chandrashekhar Ramashrey Gupta

of Sahil Tech (India) Limite

: Rs. 66/- (Sixty Six only) per Equity Share

areholding Pattern of the Company as on March 31, 2021

No. of Equity Shares

2.32.800

9,00,100

Particular

Promoters

विक्री प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग केला आहे म्हणून समजले जाईल.

दणीकृत कार्यालय : सायबस्टेक हाऊस, प्लॉट क्र. बी−६३−६४−६५, रोड क्र. २१/३४, जे.बी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे−४००६०४. दूर.:+९१–२२−४२८३–९२००,

सॉलिड कन्टेनरस् लिमिटेड

सीआयएन: एल२८१००एमएच१९६४पीएलसी०१३०६४ नोंदणी कार्यालय: २००६, फॉसबेरी रोड, आयसीआय लिमिटेड जवळ, रे रोड (पूर्व), मुंबई-४०० ०३३. **दूरध्वनी :** ०२२-२४९२ ०२१२ ई-मेल: compliance.scl@ashokgoeltrust.com वेबसाईट: www.solidcontainers.net

सचना अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या नियम २९ आणि ४७ नुसार ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तीमाही व कालावधीकरिता कंपनीचे लेकापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मंबई येते मंगळवार, ११ मे, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सबाँ होणार

सदर माहिती कंपनीच्या <u>www.solidcontainers.net</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स येते सुचिबध्द आहेत त्या बोम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

सॉलिड कन्टेनरस् लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: ३ मे, २०२१

अशोक कुमार गोयल संचालक डीआयएन: ०००२५३५०

सही/-

दिनांक: ०३ मे, २०२१ ठिकाण: ठाणे

हाटलेली व शुन्य आहेत.

MIRA BHAINDAR MUNICIPAL **CORPORATION**

Head Office: Late Indira Gandhi Bhavan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Bhaindar (W), Tal. Dist. Thane-401101. Tel.:28192828 / 28193028 / 28181183 / 28181353 / 25145895, Fax:28197636

FIRST EXTENSION

will be available on MBMC's e-Tendering website as https://

Public Works Department No.MNP/PWD/Tender/17/2021-22

Date: 03/05/2021

Notice No.05 Mira-Bhainder Municipal Corporation invites Sealed tenders of Works in MBMC Area, In the same tender Notice, the Tender ID No. 676175_1, 676232_1, 676239_1, 676251_1, 676340_1, 676348_1 has been extended 03/05/2021 to 10/05/2021 up to 12.00 pm. This Notice

mahatenders.gov.in. No.MNP/PRO/66/2021-22

Date: 03/05/2021 Place: Bhaindar

Date: 03/05/2021

Executive Engineer (PWD)

Mira Bhaindar Municipal Corporation लोकशाही बळकट करूया... सुशासन आणूया!

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL CONCERNED that LATE ASHOR RESIDENTIAL PREMISES BEARING ROOM NO.2 in House No.137 Patel Road, Opp. Municipal Market, on Plot of Land bearing C.T.S. Suburban District and assessed by Municipal Corporation of Greater Mumbai, under Municipal K-WEST Ward ("the SAID PREMISES") of

I. MR. AMBROSE D'SOUZA, 2. MRS BERNEDETTE ALEX D'SOUZA, . MR. ROLLAN ALEX D'SOUZA, 4. MRS. PRICILLA LUCAS D'SOUZA, 5. MRS. DEENA REMÉDIUS, and MRS. VALERINA MISQUITTA ("the SAID OWNERS / LANDLORDS") and he expired intestate at Mumbai on 3rd day of December, 2020, [hereinafter referred to as "the SAID DECEASED(S)"] leaving behind him surviving his wife and one daughter (1) Smt. RAJSHRI ASHOK JADHAV, (2) MS. RANIABIGAIL ASHOK JADHAV, as his only legal heirs and representatives according to Law of Succession by which deceased(s)

thereafter the said Owners / Landlords transfer the said Premises in favour of Smt. RAJSHRI ASHOK JADHAV.

That recently Smt. RAJSHRI ASHOK JADHAV, with confirmation and MARTINS / MRS. NANCY FELIX MARTINS for valuable consideration

> Mrs. Bernadette Alex D'Souza House No.137, Vallabhbhai Patel Road, Opp. Municipal Market, Vile-Parle (West) Mumbai-400056

BANDU JADHAV (during his life time) was Monthly Tenant and SMT. RAJSHRI ASHOK JADHAV is a monthly tenant in respect of admeasuring about 350 Square Meters area situated at Vallabh Bhai Nos.1426, of Revenue Village Vile-Parle (West), Taluka Andheri, Mumbai

were governed at the time of their respective death.

That after the death of the deceased(s), (1) Smt. RAJSHRI ASHOK JADHAV, (2) MS. RANIABIGAIL ASHOK JADHAV, execute DECLARA-TION-CUM-NO OBJECTION, to transfer Tenancy Rights in respect of the said Premises in favour Smt. RAJSHRI ASHOK JADHAV, and

approval of the said Owners/Landlords, has transfer her Tenancy Rights in respect of the said Premises to MR. FELIX FRANCISCO XAVIER THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC having any objection, claim, litigation or proceedings against proposed Transfer in any manner howsoever and whatsoever by way of Sale, Gift, Lease, Mortgage, Charge, Exchange, Leave and License, Tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery/proceedings should intimate the undersigned with documentary evidences at below address within 14 (FOURTEEN DAYS) from the date of publication hereof, failing which my claims, objections (if any).

ate: April 30, 2021

Date of opening offer : Monday, May 10, 2021

ate of closing offer : Monday, May 17, 2021

नोंदणीकृत कार्यालय: ५११, ॲक्मे प्लाझा, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ सीआयएन: यद्द५९९०एमएच२०१०पीएलसी२४०७०३, दर.:+९१-२२-६७४२५११८, वेबसाईट: www.homefirstindia.com, ई-मेल: corporate@homefirstindia.com

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे जे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक ः मे, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि ते वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षणावर अवलंबून आहे आणि वरील वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.homefirstindia.com) वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक

कंपनीने विक्रेता भागधारकाद्वारे १७,१५६,७२६ चे विक्रीकारिता प्रस्ताव आणि ५,११५,८३० नविन वितरण समाविष्ट रु.५१८.०० प्रती समभागाचे वितरण मुल्याने रु.२/ – प्रत्येकी दर्शनी मुल्याचे २२,२७२,५५६ समभागाचा प्रारंभीक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) पुणं केला. कंपनीचे समभाग दिनांक ३ फेब्रुवारी, २०२१ रोजी बीएसई लिमिटेड (बीएसई) व नॅशनल स्टॉक एक्सचेंक ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) वर सुचिबद्ध करण्यात आले होते.

ह. २,६५०.०० दशलक्ष निवन वितरणापैकी ह. २,५४०.३८ दशलक्ष निव्वळ प्रक्रिया (ह. ९७.१८ दशलक्ष रकमेचे अंदाजित प्रस्ताव खर्च) हे आमचे भांडवल आवश्यकत पुर्ण करण्यास भांडवल उभारणीकरिता म्हणून उपयोगात आणले आणि उर्वरित रु.१२.४४ दशलक्ष हे आयपीओ–सार्वजनिक प्रस्ताव खात्यात ३१ मार्च, २०२१ रोजी शिल्लक म्हणून ठेवण्यात आले.

कोविड-१९ प्रादर्भावामळे भारतासह संपूर्ण जगातील सर्व देश प्रभावीत झाले आहे. महामारी व त्यामळे शासनाद्वारे उदभवलेले टाळेबंदीने लॉकडाऊन लाग झाल्याने वित्तीय वर्ष २०२०-२९ चे प्रथम अर्धवर्षा दरम्यान कंपनीचे व्यवसाय कार्यचलनावर परिणाम झाला. तथापि कंपनीला एफवाय २०२०-२९ चे द्वितीय तिमाहीनंतर त्यांच्या प्रक्रियेत लहानशी वाढ मिळाली आणि त्यांच्या संकलनात सुधारणा मिळाली.

करण्यात येणार आहे. तसेच कंपनीने एकूण कर्जाच्या १.४% रक्कम जी त्यांचे कर्जावरील रु.४६२.४६ दशलक्षाची एकूण ईसीएल तरतुद केलेली आहे. भावी आर्थिक स्थितीवरील कोणतेही साहित्यिक बदलाचे निरीक्षण कंपनीकडून केले जाईल. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आहे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत

प्रकाशित अलेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आहे आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत

लेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

अनुह फार्मा लिमिटेडकरिता अश्विनी अम्बरात कंपनी सचिव व सक्षम अधिकारी दिनांक: ०३ मे, २०२१

homefirst

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

			10.44	ालक्षात, प्रात शअ	(SICI SHITTI
		संपलेली	तिमाही	संपले	ले वर्ष
अ. क्र.	तपशील	३१ मार्च २०२१ अलेखापरिक्षित (संदर्भ टीप ४)	३१ मार्च २०२० अलेखापरिक्षित (संदर्भ टीप ५)	३१ मार्च २०२१ लेखापरिक्षित	३१ मार्च २०२० लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१३१८.३०	१००६.१५	১১.১১৬৪	३९८६.५
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	४२५.१३	१६४.१८	१३४०.४३	१०७३.३
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	४२५.१३	१६४.१८	१३४०.४३	१०७३.३
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३१२.८५	१२४.७३	१००१.४२	હજ્વ.4
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	३१२.८३	१२५.५३	996.88	७९३.९
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	१७४.८०	१५६.६०	१७४.८०	१५६.६
<u>ن</u> .	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	१३६३०.६३	९१७७.६६	१३६३०.६३	९१७७.६
८.	एकूण उलाढाल	१३८०५.४३	९३३४.२६	१३८०५.४३	9338.3
۶.	भरणा केलेले डेब्ट कॅपिटल/थकबाकी कर्ज	३०५३६.८९	२४९३८.०५	३०५३६.८९	२४९३८.०
१०.	थकबाकी रेडिमेबल प्राथमिक शेअर्स	-	-	-	
११.	डेब्ट सामायिक सरासरी	2.28	२.६७	२.२१	۲.६۱
१२.	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)				
	१. मूळ २. सौमिकृत	३.६५	8.48	१२.३७ १२.१८	१०.८ १०.५।
	र. सामभृत	3.50	१.५६	\$4.50	30.9

एक्सचेंक ऑफ इंडिया लिमिटेडच्या (www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कोविड-१९ महामारीचा प्रभाव तसेच दुसरी लाट आली असत्याने भारतात प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, यामुळे कंपनीचे कार्यचलन व वित्तीय गुणवत्ता पुढील

विकासावर अवलंबून असेल जी कमाल अनिश्चित आहे. कंपनीचे भांडवल व परिसमापन स्थिती मजबून आहे आणि सदर कालावधी दरम्यान संपुर्ण लक्ष केंद्रीत

दिनांक: 03 मे. २०२१

मनोज विश्वनाथ व्यवस्थापकीय संचालक व सीईअ